

कजूरदार / हमीनारासादी चिकी सूचना

निम्नव्याखरीकृत बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, यांना ही चिकी सूचना जारी करण्याचे तसेच विसंगुटीव्यवस्थेन ऑर्डर रिक्तन्द्वरान ऑफ फायनान्सियल अँड इन्शुरन्स अँड एमप्लॉयमेंट ऑफ विसंगुटी इन्स्टीट्यूट अँड, २००२ तसेच त्या अंतर्गत नव्या करण्यात आलेल्या नियमानुसार चिकीचे सर्व अधिकार वापरण्याचे पूर्ण अधिकार आहेत. व नमुद केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या पसुविसंधांबाबत थकीत देवके, त्यावरली मासिक विधानांतुसार व्याज, खर्च व आकारणी इत्यादींच्या भवण्यात तुम्ही कसूर केलेली आहे. त्यामुळे, बँकेने सफेदी अंर्कचर्या कलम १३(२) अंतर्गत तुम्हाला ६ दिवसांच्या आता वरील नमुद रक्मेची परतफेस करण्यासाठी मागणी सूचना जारी केली होती. ६ दिवसांच्या कालावधीत संपल्लेनंतरही तुम्ही सदर रक्मेची परतफेस करण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे, कलम १३(२) अंतर्गत प्राधिकृत आलेल्या अधिकार्याचा वार कसूर, प्राधिकृत अधिकार्याने व नमुद केलेल्या परिस्थितीत अधिक तशीवारीत नमुद केलेल्या सुस्थितीत मालमत्तेचा कडवा घेतला आहे. म्हणून, तुम्हाला याद्वारे सूचित करण्यात येते की, चिकीसाठी रिमिडियेस केलेल्या निवेदनानांनुसार व नमुद केलेली मंजूर रक्कम अदा करावी; अन्यथा मालमत्ता विकण्यात येतील काही थक्कांची शिल्लक मिळविते त्या व्याज व खर्चावर गुम्याच्याकड वसूल करण्यात येईल. कृपया नमुद घ्यावी की, मागणी सूचना, कळता आहे, मूल्यांकन, मालमत्तेची चिकी इत्यादींची संपर्कित सर्व घड्य प्रथम प्राधिकृत अधिकार्याने विक्रितपुन प्राप्त झालेल्या (कॅन्सीत) जमा केले जाऊन आणि चिकीवरून उरलेली रक्कम वारव्यावर गुम्या दारिव्याच्या समायोजनासाठी वापरण्यात येईल. इतारा येत रक्कम जमा करण्यासह त्यावरली अटी व शर्तीनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या लिलावात सहभागी होण्यास तुम्ही स्वतंत्र आहेत.

सही / -
दिनांक : ०३.०८.२०२२
चिकण : मुंबई
प्राधिकृत अधिकारी